

छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे  
भरण्याबाबतची कार्यपद्धती (सरळसेवा).

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीसीसी-२०२१/ प्र.क्र.८३५/१६-ब  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.  
दिनांक: २५ फेब्रुवारी, २०२२

**वाचा:-**

१. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र.बीसीसी-२०१६/प्र.क्र.२२८ए/१६/१६-ब, दि.२९ मे, २०१७
२. शासन निर्णय क्रमांक, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी- २०१८/प्र.क्र. ५८१ ए /१६-ब, दि.४ जुलै, २०१९
३. शासन परिपत्रक क्रमांक: बीसीसी-२०१६/ प्र. क्र. २२८ A/१८/१६-ब ,दि. २९ ऑगस्ट, २०१९
४. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: बीसीसी- २०२१/प्र.क्र.३८७ /१६-ब(ए), दि. ६ जुलै, २०२१
५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागा, क्रमांक: बीसीसी-२०१८/प्र.क्र.१५३/१६-ब, दि.२३ सप्टेंबर, २०२१

**प्रस्तावना:-**

छोट्या संवर्गामध्ये मागासप्रवर्गांची आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती कशी असावी याबाबत संदर्भ क्रमांक १ येथील दि.२९ मे, २०१७ च्या शासन परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

संदर्भ क्र. ३ येथील दि.२९ ऑगस्ट २०१९ च्या शासन परिपत्रकान्वये सामिजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्युएस) आरक्षणासह छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल पिटीशन क्रमांक ३१३२/२०२० मध्ये दिनांक ५ मे , २०२१ रोजी दिलेल्या निर्णयास अनुसरून राज्यांच्या लोकसेवा मधील शासकीय/ निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीसाठी संदर्भ क्रमांक येथील दिनांक ४ जुलै २०१९ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली बिंदूनामावली रद्द करून दिनांक ६ जुलै २०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत बिंदूनामावली विहित करण्यात आली आहे. संदर्भ क्र.६ येथील दि.२३ सप्टेंबर, २०२१ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या नाशिक, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, रायगड, गडचिरोली, नंदुरबार व पालघर या जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण विहित करण्यात आले आहे.

उपरोक्त पार्श्वभूमीवर छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरण्याबाबत संदर्भ क्र. ३ येथील दि. २९ ऑगस्ट, २०१९ च्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचना अधिक्रमित करून सुधारीत सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यास अनुसरून छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.

**शासन निर्णय :-**

राज्यातील बिगर आदिवासी जिल्ह्यांमधील सरळसेवेतील छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती सोबत जोडलेल्या अनुसूची अ मध्ये व अनुसूचित जमातीकरीता वाढीव आरक्षण असलेल्या पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यांतील सरळसेवेतील छोट्या संवर्गातील बिंदूनामावली मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती सोबत जोडलेल्या अनुसूची ब,क,ड,इ व ई मध्ये विहित करण्यात आली आहे.

२. राज्यातील बिगर आदिवासी जिल्ह्यांमधील व अनुसूचित जमातीकरीता वाढीव आरक्षण असलेल्या पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरतांना सरळसेवेच्या बाबतीत संदर्भ क्र.१ येथील दि.२९ मे,२०१७ च्या शासन परिपत्रकातील सूचना विचारात घेऊन सोबत जोडलेल्या अनुसूची अ,ब,क,ड,इ व ई प्रमाणे कार्यवाही करावी.

३. सदर शासन निर्णय सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या/ नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावा.

४. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२२०२२५१७२७०५४१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( र. अं. खडसे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १.मा.सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २.मा.अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ३.मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई-३२.
- ४.मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा, विधानभवन, मुंबई-३२.
- ५.सर्व मा. विधानसभा सदस्य/मा.विधानपरिषद सदस्य/मा.संसद सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- ६.मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई-३५.
- ७.मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
८. मा.उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ८.सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ९.मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य.
- १०.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग.
- ११.प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय(विधानसभा), मुंबई.
१२. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय(विधानपरिषद), मुंबई.
- १३.सर्व विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य.
१४. सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य.

१५. सर्व सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष), महाराष्ट्र राज्य.
१६. प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई.
१७. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई.
१८. प्रबंधक, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
१९. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई, नागपूर, औरंगाबाद.
२०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
२१. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
२२. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मंत्रालय, मुंबई-३२.
२३. सचिव, राज्य माहिती आयोग, मंत्रालय, मुंबई-३२.
२४. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त.
२५. राज्यातील सर्व महामंडळे आणि उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक.
२६. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
२७. सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषदा/नगरपालिका.
२८. संचालक, समाजकल्याण, पुणे.
२९. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
३०. संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
३१. संचालक, सेवायोजन, मुंबई.
३२. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
३३. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर.
३४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
३५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
३६. सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना सदर शासन निर्णयाची प्रत, त्यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
३७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई. (५ प्रती)
३८. सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची मध्यवर्ती कार्यालये, महाराष्ट्र राज्य.
३९. निवड नस्ती, कार्यासन १६-ब.

बिगर आदिवासी जिल्ह्यांसाठी छोट्या संवर्गातील आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यवाही

अनुसूची अ

(अजा-१३%,अज-७%,विजाअ-३%,भजब-२.५%, इमाव-१९%,भजक-३.५%, आदुघ-१०%,भजड-२%,विमाप्र-२%, अराखीव-३८%)

पद संख्या	६२ % आरक्षणा नुसार आरक्षित पदे	आरक्षणाच्या टक्केवारी नुसार येणारी प्रवर्गनिहाय पदे	अभिप्राय
१	०	०	आरक्षण अधिनियम कलम ३ (१) (घ) मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू नाही.
२	१ (१.२४)	अजा-०.२६, अज- ०.१४,विजाअ- ०.०६, भजब-०.०५, इमाव-०.३८, भजक- ०.०७, आदुघ-०.२०,भजड- ०.०४,विमाप्र-०.०४	प्रथम अजा,त्यानंतर बिंदुनामावलीच्या क्रमानुसार अज,विजा(अ),भज(ब),इमाव,भज(क), आदुघ,भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३	२ (१.८६)	अजा-०.३९, अज- ०.२१,विजाअ- ०.०९, भजब-०.०७, इमाव-०.५७, भजक- ०.१०, आदुघ-०.३०,भजड- ०.०६,विमाप्र-०.०६	१ ले पद अजा/अज आळीपाळीने, २ रे पद बिंदुनामावलीच्या क्रमानुसार विजा(अ),भज(ब),इमाव,भज(क), आदुघ,भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
४	२ (२.४८)	अजा-०.५२, अज- ०.२८,विजाअ-१२, भजब-०.१०, इमाव-०.७६,भजक- ०.१४, आदुघ-०.४०,भजड- ०.०८,विमाप्र-०.०८	१ ले पद अजा/अज आळीपाळीने, २ रे पद बिंदुनामावलीच्या क्रमानुसार विजा(अ),भज(ब),इमाव,भज(क), आदुघ,भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
५	३ (३.१०)	अजा-०.६५, अज- ०.३५,विजाअ- ०.१५, भजब-०.१२, इमाव-०.९५, भजक- ०.१७, आदुघ-०.५०,भजड- ०.१०,विमाप्र-०.१०	१ ले पद अजा/अज आळीपाळीने, २ रे पद विजा(अ),भज(ब), ,भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने या ३ रे पद इमाव व आदुघ या क्रमाने आळीपाळीने
६	४ (३.७२)	अजा-०.७८, अज- ०.४२,विजाअ-१८, भजब-०.१५, इमाव-१.१४, भजक- ०.२१, आदुघ-०.६०,भजड- ०.१२, विमाप्र-०.१२,	१ ले पद अजा/अज आळीपाळीने, २ रे पद विजा(अ),भज(ब), ,भज(क) व भज(ड) या क्रमाने आळीपाळीने , ३ रे पद इमाव कायमस्वरूपी , ४ थे पद आदुघ व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
७	४ (४.३४)	अजा-०.९१, अज-०.४९ ,विजाअ- ०.२१, भजब-०.१७, इमाव-१.३३, भजक-०.२४,आदुघ-०.७०, भजड- ०.१४, विमाप्र-०.१४	१ ले पद अजा/अज आळीपाळीने, २ रे पद विजा(अ),भज(ब), ,भज(क) व भज(ड) या क्रमाने आळीपाळीने, ३ रे पद इमाव कायमस्वरूपी , ४ थे पद आदुघ व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
८	५ (४.९६)	अज-१.०४, अज-०.५६ ,विजाअ- ०.२४, भजब-०.२०, इमाव-१.५२, भजक-०.२८ आदुघ-०.८०,भजड- ०.१६ ,विमाप्र-०.१६	१ पद अजा कायमस्वरूपी, २ रे पद अज कायमस्वरूपी, ३ रे पद विजा(अ),भज(ब), ,भज(क) ,भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ४ थे पद इमाव कायमस्वरूपी, ५ वे पद आदुघ कायमस्वरूपी.

९	६ (५.५८)	अजा-१.१७, अज- ०.६३, विजाअ- ०.२७, भजब-०.२२, इमाव-१.७१, भजक- ०.३१, , आदुघ-०.९०, भजड- ०.१८, विमाप्र-०.१८	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), , भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी.
१०	६ (६.२०)	अजा-१.३०, अज-०.७० , विजाअ- ०.३०, भजब-०.२५, इमाव- १.९०, भजक-०.३५, आदुघ-१.०० , भजड- ०.२०, विमाप्र- ०.२०	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), , भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी.
११	७ (६.८२)	अजा-१.४३, अज- ०.७७, विजाअ- ०.३३, भजब-०.२७, इमाव- २.०९, भजक-०.३८ , आदुघ- १.१०, भजड-०.२२ , विमाप्र-०.२२,	२ पदे अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), , भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी.
१२	७ (७.४४)	अजा-१.५६, अज-०.८४ , विजाअ- ०.३६, भजब-०.३०, इमाव- २.२८, भजक-०.४२ , आदुघ- १.२०, भजड- ०.२४, विमाप्र-०.२४,	२ पदे अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), , भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी.
१३	८ (८.०६)	अजा-१.६९, अज-०.९१ , विजाअ- ०.३९, भजब-०.३२, इमाव-२.४७, भजक-०.४५ , आदुघ-१.३०, भजड- ०.२६ , विमाप्र-०.२६,	२ पदे अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी.
१४	९ (८.६८)	अजा-१.८२, अज- ०.९८, विजाअ- ०.४२, भजब-०.३५, इमाव-२.६६, भजक-०.४९ , आदुघ-१.४०, भजड- ०.२८ , विमाप्र- ०.२८,	२ पदे अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ३ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी.
१५	९ (९.३०)	अजा-१.९५, अज-१.०५ , विजाअ- ०.४५, भजब-०.३७, , इमाव-२.८५, भजक-०.५२ , आदुघ-१.५०, भजड- ०.३० , विमाप्र-०.३०	२ पदे अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ३ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी.
१६	१० (९.९२)	अजा-२.०८, अज- १.१२, विजाअ- ०.४८, भजब-०.४०, इमाव-३.०४ , भजक-०.५६ , , आदुघ-१.६०, भजड- ०.३२, विमाप्र-०.३२	२ पदे अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी.
१७	११ (१०.५४)	अजा-२.२१, अज-१.१९ , विजाअ- ०.५१, भजब-०.४२, , इमाव-३.२३, भजक- ०.५९, , आदुघ-१.७०, भजड- ०.३४, विमाप्र-०.३४	२ पदे अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), १ पद भज(क) , १ पद भज(ब) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी



२७	१७ (१६.७४)	अजा-३.५१, अज-१.८९, विजाअ- ०.८१, भजब-०.६७, इमाव-५.१३, भजक- ०.९४, आदुघ-२.७०, भजड- ०.५४, विमाप्र- ०.५४	३ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी
२८	१७ (१७.३६)	अजा-३.६४, अज-१.९६, विजाअ- ०.८४, भजब-०.७०, इमाव-५.३२, भजक- ०.९८, आदुघ-२.८०, भजड- ०.५६, विमाप्र- ०.५६	३ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी
२९	१८ (१७.९८)	अजा-३.७७, अज- २.०३, विजाअ- ०.८७, भजब-०.७२, इमाव-५.५१, भजक- १.०१, आदुघ-२.९०, भजड- ०.५८, विमाप्र-०.५८	४ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी
३०	१९ (१८.६०)	अजा-३.९०, अज-२.१०, विजाअ- ०.९०, भजब-०.७५, इमाव-५.७०, भजक- १.०५, आदुघ-३.०, भजड- ०.६०, विमाप्र- ०.६०	४ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ६ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी
३१	१९ (१९.२२)	अजा-४.०३, अज-२.१७, विजाअ- ०.९३, भजब-०.७७, इमाव-५.८९, भजक-१.०८, आदुघ-३.१०, भजड- ०.६२, विमाप्र-०.६२	४ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने, ६ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी
३२	२० (१९.८४)	अजा-४.१६, अज-२.२४, विजाअ- ०.९६, भजब-०.८०, इमाव-६.०८, भजक- १.१२, आदुघ-३.२०, भजड- ०.६४, विमाप्र- ०.६४	४ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) कायमस्वरूपी व १ पद विमाप्र कायमस्वरूपी, ६ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी

आदिवासी बहुल ८ जिल्ह्यासाठी छोट्या संवर्गातील आक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यवाही

अनुसूची-ब

नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर

(अजा-१०%, अज-२२%, विजाअ-३%, भजब-२.५%, भजक-३.५%, भजड-२%, विमाप्र-२%,  
इमाव-१५%, आदुघ-१०%, अराखीव-३०%)

पद संख्या	७० % आरक्षणा नुसार आरक्षित पदे	आरक्षणाच्या टक्केवारी नुसार येणारी प्रवर्गनिहाय पदे	अभिप्राय
१	०	०	आरक्षण अधिनियम कलम ३ (१) (घ) मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू नाही.
२	१ (१.४०)	अजा-०.२०, अज- ०.४४, विजाअ- ०.०६, भजब-०.०५, भजक- ०.०७, भजड- ०.०४, विमाप्र-०.०४ इमाव-०.३०, आदुघ-०.२०	प्रथम अजा, त्यानंतर बिंदुनामावलीच्या क्रमानुसार अज, विजा(अ), भज(ब), इमाव, भज(क), आदुघ, भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३	२ (२.२१)	अजा-०.३९, अज- ०.६६, विजाअ- ०.०९, भजब-०.०७५, भजक- ०.१०, भजड- ०.०६, विमाप्र-०.०६ इमाव-०.४५, आदुघ-०.३०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) इमाव, आदुघ व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
४	३ (२.८०)	अजा-०.४०, अज- ०.८८, विजाअ- १२, भजब-०.१०, भजक- ०.१४, भजड- ०.०८, विमाप्र-०.०८ इमाव-०.६०, आदुघ-०.४०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने, १ पद इमाव व आदुघ, या क्रमाने आळीपाळीने
५	४ (३.५०)	अजा-०.५०, अज- १.१०, विजाअ- ०.१५, भजब-०.१२, भजक- ०.१७, भजड- ०.१०, विमाप्र-०.१० इमाव-०.७५, आदुघ-०.५०	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने, १ पद इमाव व आदुघ, या क्रमाने आळीपाळीने
६	४ (४.२०)	अजा-०.६०, अज- १.३२, विजाअ- १८, भजब-०.१५, भजक-०.२१, भजड- ०.१२, विमाप्र-०.१२, इमाव-०.९०, आदुघ-०.६०	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने, १ पद इमाव व आदुघ, या क्रमाने आळीपाळीने
७	५ (४.९०)	अजा-०.७०, अज-१.५४, विजाअ- ०.२१, भजब-०.१७, भजक-०.२४, भजड-०.१४, विमाप्र-०.१४ इमाव-१.०५, आदुघ-०.७०	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,
८	६ (५.५६)	अज-०.८०, अज-१.७६, विजाअ- ०.२४, भजब-०.२०, भजक-०.२८, भजड-०.१६, विमाप्र-०.१६ इमाव-१.२०, आदुघ-०.८०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, १ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,



९	६ (६.३०)	अजा-०.९०, अज- १.९८, विजाअ- ०.२७, भजब-०.२२, भजक- ०.३१, भजड- ०.१८, विमाप्र-०.१८, इमाव-१.३५, आदुघ-०.९०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,
१०	७ (७.००)	अजा-१.००, अज-२.२०, विजाअ- ०.३०, भजब-०.२५, भजक-०.३५, भजड- ०.२०, विमाप्र- ०.२०, इमाव-१.५०, आदुघ-१.००	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,
११	८ (७.७०)	अजा-१.१०, अज- २.४२, विजाअ- ०.३३, भजब-०.२७, भजक-०.३८, भजड-०.२२, विमाप्र-०.२२, इमाव-१.६५, आदुघ-१.१०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१२	८ (८.४०)	अजा-१.२०, अज-२.६४, विजाअ- ०.३६, भजब-०.३०, भजक-०.४२, भजड- ०.२४, विमाप्र-०.२४, इमाव-१.८०, आदुघ-१.२०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१३	९ (९.१०)	अजा-१.३०, अज-२.८६, विजाअ- ०.३९, भजब-०.३२, भजक-०.४५, भजड-०.२६, विमाप्र-०.२६, इमाव-१.९५, आदुघ-१.३०	१ पद अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१४	१० (९.८०)	अजा-१.४०, अज- ३.०८, विजाअ- ०.४२, भजब-०.३५, भजक-०.४९, भजड-०.२८, विमाप्र- ०.२८, इमाव-२.१०, आदुघ-१.४०	१ पद अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी , १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१५	११ (१०.५०)	अजा-१.५०, अज-३.३०, विजाअ- ०.४५, भजब-०.३७, भजक-०.५२, भजड-०.३०, विमाप्र-०.३०, इमाव-२.२५, आदुघ-१.५०	२ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी , १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१६	११ (११.२०)	अजा-१.६०, अज- ३.५२, विजाअ- ०.४८, भजब-०.४०, भजक-०.५६, भजड- ०.३२, विमाप्र-०.३२, इमाव-२.४०, आदुघ-१.६०	२ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी , १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१७	१२ (११.९०)	अजा-१.७०, अज-३.७४, विजाअ- ०.५१, भजब-०.४२, भजक- ०.५९, भजड- ०.३४, विमाप्र-०.३४, इमाव-२.५५, आदुघ-१.७०	२ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी , १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने



२७	१९ (१८.९०)	अजा-२.७०, अज-५.९४, विजाअ- ०.८१, भजब-०.६७, भजक- ०.९४, भजड-०.५४, विमाप्र- ०.५४, इमाव-४.०५, आदुघ-२.७०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ६ पदे अज कायमस्वरूपी, ४ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२८	२० (१९.६०)	अजा-२.८०, अज-६.१६, विजाअ- ०.८४, भजब-०.७०, भजक- ०.९८, भजड-०.५६, विमाप्र- ०.५६, इमाव-४.२०, आदुघ-२.८०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ६ पदे अज कायमस्वरूपी, ४ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२९	२० (२०.३०)	अजा-२.९०, अज- ६.३८, विजाअ- ०.८७, भजब-०.७२, भजक- १.०१, भजड-०.५८, विमाप्र-०.५८, इमाव-४.३५, आदुघ-२.९०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ६ पदे अज कायमस्वरूपी, ४ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३०	२१ (२१.००)	अजा-३.०, अज-६.६०, विजाअ- ०.९०, भजब-०.७५, भजक- १.०५, भजड-०.६०, विमाप्र- ०.६०, इमाव-४.५०, आदुघ-३.०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ७ पदे अज कायमस्वरूपी, ४ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३१	२२ (२१.७०)	अजा-३.१०, अज-६.८२, विजाअ- ०.९३, भजब-०.७७, भजक-१.०८ , भजड-०.६२, विमाप्र-०.६२, इमाव-४.६५, आदुघ-३.१०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ७ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३२	२३ (२२.४०)	अजा-३.२०, अज-७.०४, विजाअ- ०.९६, भजब-०.८०, भजक- १.१२, भजड-०.६४, विमाप्र- ०.६४, इमाव-४.८०, आदुघ-३.२०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ७ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) कायमस्वरूपी व १ पद विमाप्र कायमस्वरूपी

अनुसूची-क

यवतमाळ

(अजा-१२%,अज-१४%,विजाअ-३%,भजब-२.५%,भजक-३.५%,भजड-२%,विमाप्र-२%,  
इमाव-१७%,आदुघ-१०%,अराखीव-३४%)

पद संख्या	६६ % आरक्षणा नुसार आरक्षित पदे	आरक्षणाच्या टक्केवारी नुसार येणारी प्रवर्गनिहाय पदे	अभिप्राय
१	०	०	आरक्षण अधिनियम कलम ३ (१) (घ) मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू नाही.
२	१ (१.३२)	अजा-०.२४, अज- ०.२८,विजाअ- ०.०६, भजब-०.०५, भजक- ०.०७,भजड- ०.०४,विमाप्र-०.०४ इमाव-०.३४, आदुघ-०.२०	प्रथम अजा,त्यानंतर बिंदुनामावलीच्या क्रमानुसार अज,विजा(अ),भज(ब),इमाव,भज(क), आदुघ,भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३	२ (१.९८)	अजा-०.३६, अज- ०.४२,विजाअ- ०.०९, भजब-०.०७५, भजक- ०.१०,भजड- ०.०६,विमाप्र-०.०६ इमाव-०.५१, आदुघ-०.३०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब), भज(क) ,भज(ड) इमाव, आदुघ व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
४	३ (२.६४)	अजा-०.४८, अज- ०.५६,विजाअ- ०.१२, भजब-०.१०, भजक- ०.१४,भजड- ०.०८,विमाप्र-०.०८ इमाव-०.६८, आदुघ-०.४०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,१ पद इमाव व आदुघ, या क्रमाने आळीपाळीने
५	३ (३.३०)	अजा-०.६०, अज- ०.७०,विजाअ- ०.१५, भजब-०.१२, भजक- ०.१७,भजड- ०.१०,विमाप्र-०.१० इमाव-०.८५, आदुघ-०.५०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,१ पद इमाव व आदुघ, या क्रमाने आळीपाळीने
६	४ (३.९६)	अजा-०.७२, अज- ०.८४, विजाअ- ०.१८, भजब-०.१५, भजक- ०.२१,भजड- ०.१२,विमाप्र-०.१२, इमाव-१.०२, आदुघ-०.६०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) विमाप्र व आदुघ या क्रमाने आळीपाळीने
७	५ (४.६२)	अजा-०.८४, अज-०.९८ ,विजाअ- ०.२१, भजब-०.१७, भजक-०.२४ ,भजड-०.१४ ,विमाप्र-०.१४ इमाव-१.१९, आदुघ-०.७०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
८	५ (५.२८)	अज-०.९६, अज-१.१२ ,विजाअ- ०.२४, भजब-०.२०, भजक-०.२८ ,भजड-०.१६ ,विमाप्र-०.१६ इमाव-१.३६, आदुघ-०.८०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) विमाप्र या क्रमाने आळीपाळीने

९	६ (५.९४)	अजा-१.०८, अज- १.२६, विजाअ- ०.२७, भजब-०.२२, भजक- ०.३१, भजड- ०.१८, विमाप्र-०.१८, इमाव-१.५३, आदुघ-०.९०	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१०	७ (६.६०)	अजा-१.२०, अज-१.४०, विजाअ- ०.३०, भजब-०.२५, भजक-०.३५, भजड- ०.२०, विमाप्र- ०.२०, इमाव-१.७०, आदुघ-१.००	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
११	७ (७.२६)	अजा-१.३२, अज- १.५४, विजाअ- ०.३३, भजब-०.२७, भजक-०.३८, भजड-०.२२, विमाप्र-०.२२, इमाव-१.८७, आदुघ-१.१०	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१२	८ (७.९२)	अजा-१.४४, अज-१.६८, विजाअ- ०.३६, भजब-०.३०, भजक-०.४२, भजड- ०.२४, विमाप्र-०.२४, इमाव-२.०४, आदुघ-१.२०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१३	९ (८.५८)	अजा-१.५६, अज-१.८२, विजाअ- ०.३९, भजब-०.३२, भजक-०.४५, भजड-०.२६, विमाप्र-०.२६, इमाव-२.२१, आदुघ-१.३०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१४	९ (९.२४)	अजा-१.६८, अज- १.९६, विजाअ- ०.४२, भजब-०.३५, भजक-०.४९, भजड-०.२८, विमाप्र- ०.२८, इमाव-२.३८, आदुघ-१.४०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१५	१० (९.९०)	अजा-१.८०, अज-२.१०, विजाअ- ०.४५, भजब-०.३७, भजक-०.५२, भजड-०.३०, विमाप्र-०.३०, इमाव-२.५५, आदुघ-१.५०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , ३ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१६	११ (१०.५६)	अजा-१.९२, अज- २.२४, विजाअ- ०.४८, भजब-०.४०, भजक-०.५६, भजड- ०.३२, विमाप्र-०.३२, इमाव-२.७२, आदुघ-१.६०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , ३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१७	११ (११.२२)	अजा-२.०४, अज-२.३८, विजाअ- ०.५१, भजब-०.४२, भजक- ०.५९, भजड- ०.३४, विमाप्र-०.३४, इमाव-२.८९, आदुघ-१.७०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , ३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क या क्रमाने आळीपाळीने), १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने



२७	१८ (१७.८२)	अजा-३.२४, अज-३.७८, विजाअ- ०.८१, भजब-०.६७, भजक- ०.९४, भजड-०.५४, विमाप्र- ०.५४, इमाव-४.५९, आदुघ-२.७०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, भज(क) १ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२८	१८ (१८.४८)	अजा-३.३६, अज-३.९२, विजाअ- ०.८४, भजब-०.७०, भजक- ०.९८, भजड-०.५६, विमाप्र- ०.५६, इमाव-४.७६, आदुघ-२.८०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, भज(क) १ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२९	१९ (१९.१४)	अजा-३.४८, अज- ४.०६, विजाअ- ०.८७, भजब-०.७२, भजक- १.०१, भजड-०.५८, विमाप्र-०.५८, इमाव-४.९३, आदुघ-२.९०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, भज(क) १ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३०	२० (१९.८०)	अजा-३.६०, अज-४.२०, विजाअ- ०.९०, भजब-०.७५, भजक- १.०५, भजड-०.६०, विमाप्र- ०.६०, इमाव-५.१०, आदुघ-३.०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, भज(क) १ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३१	२० (२०.४६)	अजा-३.७२, अज-४.३४, विजाअ- ०.९३, भजब-०.७७, भजक-१.०८ , भजड-०.६२, विमाप्र-०.६२, इमाव-५.२७, आदुघ-३.१०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, भज(क) १ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३२	२१ (२१.१२)	अजा-३.८४, अज-४.४८, विजाअ- ०.९६, भजब-०.८०, भजक- १.१२, भजड-०.६४, विमाप्र- ०.६४, इमाव-५.४४, आदुघ-३.२०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, भज(क) १ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) कायमस्वरूपी व १ पद विमाप्र कायमस्वरूपी

अनुसूची-ड

चंद्रपुर

(अजा-१३%,अज-१५%,विजाअ-३%,भजब-२.५%,भजक-३.५%,भजड-२%,विमाप्र-२%,  
इमाव-१९%,आदुघ-१०%,अराखीव-३०%)

पद संख्या	७० % आरक्षणा नुसार आरक्षित पदे	आरक्षणाच्या टक्केवारी नुसार येणारी प्रवर्गनिहाय पदे	अभिप्राय
१	०	०	आरक्षण अधिनियम कलम ३ (१) (घ) मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू नाही.
२	१ (१.४०)	अजा-०.२६, अज- ०.३०,विजाअ- ०.०६, भजब-०.०५, भजक- ०.०७,भजड- ०.०४,विमाप्र-०.०४ इमाव-०.३८, आदुघ-०.२०	प्रथम अजा,त्यानंतर बिंदुनामावलीच्या क्रमानुसार अज,विजा(अ),भज(ब),इमाव,भज(क), आदुघ,भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३	२ (२.२१)	अजा-०.३९, अज- ०.४५,विजाअ- ०.०९, भजब-०.०७५, भजक- ०.१०,भजड- ०.०६,विमाप्र-०.०६ इमाव-०.५७, आदुघ-०.३०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब), भज(क) ,भज (ड) इमाव, आदुघ व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
४	३ (२.८०)	अजा-०.५२, अज- ०.६०,विजाअ- ०.१२, भजब-०.१०, भजक- ०.१४,भजड- ०.०८,विमाप्र-०.०८ इमाव-०.७६, आदुघ-०.४०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,१ पद इमाव व आदुघ या क्रमाने आळीपाळीने
५	४ (३.५०)	अजा-०.६५, अज- ०.७५,विजाअ- ०.१५, भजब-०.१२, भजक- ०.१७,भजड- ०.१०,विमाप्र-०.१० इमाव-०.९५, आदुघ-०.५०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव व आदुघ या क्रमाने आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
६	४ (४.२०)	अजा-०.७८, अज- ०.९०, विजाअ- ०.१८, भजब-०.१५, भजक- ०.२१,भजड- ०.१२,विमाप्र-०.१२, इमाव-१.१४, आदुघ-०.६०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव व आदुघ या क्रमाने आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
७	५ (४.९०)	अजा-०.९१, अज-१.०५ ,विजाअ- ०.२१, भजब-०.१७, भजक-०.२४ ,भजड-०.१४ ,विमाप्र-०.१४ इमाव-१.३३, आदुघ-०.७०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
८	६ (५.५६)	अज-१.०४, अज-१.२० ,विजाअ- ०.२४, भजब-०.२०, भजक-०.२८ ,भजड-०.१६ ,विमाप्र-०.१६ इमाव-१.५२, आदुघ-०.८०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) विमाप्र या क्रमाने आळीपाळीने



९	६ (६.३०)	अजा-१.१७, अज- १.३५, विजाअ- ०.२७, भजब-०.२२, भजक- ०.३१, भजड- ०.१८, विमाप्र-०.१८, इमाव-१.७१, आदुघ-०.९०	१ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१०	७ (७.००)	अजा-१.३०, अज-१.५०, विजाअ- ०.३०, भजब-०.२५, भजक-०.३५, भजड- ०.२०, विमाप्र- ०.२०, इमाव-१.९०, आदुघ-१.००	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब), भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
११	८ (७.७०)	अजा-१.४३, अज- १.६५, विजाअ- ०.३३, भजब-०.२७, भजक-०.३८, भजड-०.२२, विमाप्र-०.२२, इमाव-२.०९, आदुघ-१.१०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१२	८ (८.४०)	अजा-१.५६, अज-१.८०, विजाअ- ०.३६, भजब-०.३०, भजक-०.४२, भजड- ०.२४, विमाप्र-०.२४, इमाव-२.२८, आदुघ-१.२०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१३	९ (९.१०)	अजा-१.६९, अज-१.९५, विजाअ- ०.३९, भजब-०.३२, भजक-०.४५, भजड-०.२६, विमाप्र-०.२६, इमाव-२.४७, आदुघ-१.३०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१४	१० (९.८०)	अजा-१.८२, अज-२.१०, विजाअ- ०.४२, भजब-०.३५, भजक-०.४९, भजड-०.२८, विमाप्र- ०.२८, इमाव-२.६६, आदुघ-१.४०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , ३ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१५	११ (१०.५०)	अजा-१.९५, अज-२.२५, विजाअ- ०.४५, भजब-०.३७, भजक-०.५२, भजड-०.३०, विमाप्र-०.३०, इमाव-२.८५, आदुघ-१.५०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , ३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१६	११ (११.२०)	अजा-२.०८, अज- २.४०, विजाअ- ०.४८, भजब-०.४०, भजक-०.५६, भजड- ०.३२, विमाप्र-०.३२, इमाव-३.०४, आदुघ-१.६०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , ३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ब), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१७	१२ (११.९०)	अजा-२.२१, अज-२.५५, विजाअ- ०.५१, भजब-०.४२, भजक- ०.५९, भजड- ०.३४, विमाप्र-०.३४, इमाव-३.२३, आदुघ-१.७०	२ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , ३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा (अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने



२७	१९ (१८.९०)	अजा-३.५१, अज-४.०५, विजाअ-०.८१, भजब-०.६७, भजक-०.९४, भजड-०.५४, विमाप्र-०.५४, इमाव-५.१३, आदुघ-२.७०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा (अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२८	२० (१९.६०)	अजा-३.६४, अज-४.२०, विजाअ-०.८४, भजब-०.७०, भजक-०.९८, भजड-०.५६, विमाप्र-०.५६, इमाव-५.३२, आदुघ-२.८०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा (अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२९	२० (२०.३०)	अजा-३.७७, अज- ४.३५, विजाअ-०.८७, भजब-०.७२, भजक-१.०१, भजड-०.५८, विमाप्र-०.५८, इमाव-५.५१, आदुघ-२.९०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा (अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३०	२१ (२१.००)	अजा-३.९०, अज-४.५०, विजाअ-०.९०, भजब-०.७५, भजक-१.०५, भजड-०.६०, विमाप्र-०.६०, इमाव-५.७०, आदुघ-३.०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी, ६ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा (अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३१	२२ (२१.७०)	अजा-४.०३, अज-४.६५, विजाअ-०.९३, भजब-०.७७, भजक-१.०८, भजड-०.६२, विमाप्र-०.६२, इमाव-५.८९, आदुघ-३.१०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ५ पदे अज कायमस्वरूपी, ६ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा (अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३२	२३ (२२.४०)	अजा-४.१६, अज-४.८०, विजाअ-०.९६, भजब-०.८०, भजक-१.१२, भजड-०.६४, विमाप्र-०.६४, इमाव-६.०८, आदुघ-३.२०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ५ पदे अज कायमस्वरूपी, ६ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा (अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) कायमस्वरूपी व १ पद विमाप्र कायमस्वरूपी

अनुसूची-इ

गडचिरोली

(अजा-१२%,अज-२४%,विजाअ-३%,भजब-२.५%,भजक-३.५%,भजड-२%,विमाप्र-२%,  
इमाव-१७%,आदुघ-१०%,अराखीव-२४%)

पद संख्या	७६ % आरक्षणानुसार आरक्षित पदे	आरक्षणाच्या टक्केवारी नुसार येणारी प्रवर्गनिहाय पदे	अभिप्राय
१	०	०	आरक्षण अधिनियम कलम ३ (१) (घ) मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू नाही.
२	१ (१.५२)	अजा-०.२४, अज- ०.४८,विजाअ-०.०६, भजब-०.०५, भजक-०.०७,भजड- ०.०४,विमाप्र-०.०४ इमाव-०.३४, आदुघ-०.२०	प्रथम अजा,त्यानंतर बिंदुनामावलीच्या क्रमानुसार अज,विजा(अ),भज(ब),इमाव,भज(क), आदुघ,भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३	२ (२.२८)	अजा-०.३६, अज- ०.७२,विजाअ-०.०९, भजब-०.०७५, भजक-०.१०,भजड- ०.०६,विमाप्र-०.०६ इमाव-०.५१, आदुघ-०.३०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब), भज(क) ,भज (ड) इमाव, आदुघ व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
४	३ (३.०४)	अजा-०.४८, अज- ०.९६,विजाअ-०.१२, भजब-०.१०, भजक-०.१४,भजड- ०.०८,विमाप्र-०.०८ इमाव-०.६८, आदुघ-०.४०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,१ पद इमाव व आदुघ या क्रमाने आळीपाळीने
५	४ (३.८०)	अजा-०.६०, अज- १.२०,विजाअ-०.१५, भजब-०.१२, भजक-०.१७,भजड- ०.१०,विमाप्र-०.१० इमाव-०.८५, आदुघ-०.५०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव व आदुघ या क्रमाने आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
६	५ (४.५६)	अजा-०.७२, अज-१.४४, विजाअ-०.१८, भजब-०.१५, भजक-०.२१,भजड- ०.१२,विमाप्र-०.१२, इमाव-१.०२, आदुघ-०.६०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी, व १ पद आदुघ, विजा(अ),भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
७	५ (५.३२)	अजा-०.८४, अज-१.६८ ,विजाअ-०.२१, भजब-०.१७, भजक-०.२४ ,भजड-०.१४ ,विमाप्र-०.१४ इमाव-१.१९, आदुघ-०.७०	१ पद अजा कायमस्वरूपी,१ पद अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी, व १ पद आदुघ, विजा(अ),भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
८	६ (६.०८)	अज-०.९६, अज-१.९२ ,विजाअ-०.२४, भजब-०.२०, भजक-०.२८ ,भजड-०.१६ ,विमाप्र-०.१६ इमाव-१.३६, आदुघ-०.८०	१ पद अजा कायमस्वरूपी,२ पदे अज कायमस्वरूपी , १ पद इमाव कायमस्वरूपी व १ पद आदुघ, विजा(अ),भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने

९	७ (६.८४)	अजा-१.०८, अज- २.१६, विजाअ- ०.२७, भजब-०.२२, भजक- ०.३१, भजड- ०.१८, विमाप्र- ०.१८, इमाव-१.५३, आदुघ-०.९०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ, विजा(अ), भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१०	७ (७.६०)	अजा-१.२०, अज-२.४०, विजाअ- ०.३०, भजब-०.२५, भजक-०.३५, भजड- ०.२०, विमाप्र- ०.२०, इमाव-१.७०, आदुघ-१.००	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ, विजा(अ), भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
११	८ (८.३६)	अजा-१.३२, अज- २.६४, विजाअ- ०.३३, भजब-०.२७, भजक-०.३८, भजड-०.२२, विमाप्र-०.२२, इमाव-१.८७, आदुघ-१.१०	१ पद अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१२	९ (९.१२)	अजा-१.४४, अज-२.८८, विजाअ- ०.३६, भजब-०.३०, भजक-०.४२, भजड- ०.२४, विमाप्र-०.२४, इमाव-२.०४, आदुघ-१.२०	१ पद अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१३	१० (९.८८)	अजा-१.५६, अज-३.१२, विजाअ- ०.३९, भजब-०.३२, भजक-०.४५, भजड-०.२६, विमाप्र-०.२६, इमाव-२.२१, आदुघ-१.३०	२ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ), भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१४	११ (१०.६४)	अजा-१.६८, अज- ३.३६, विजाअ- ०.४२, भजब-०.३५, भजक-०.४९, भजड-०.२८, विमाप्र- ०.२८, इमाव-२.३८, आदुघ-१.४०	२ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१५	११ (११.४०)	अजा-१.८०, अज-३.६०, विजाअ- ०.४५, भजब-०.३७, भजक-०.५२, भजड-०.३०, विमाप्र-०.३०, इमाव-२.५५, आदुघ-१.५०	२ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१६	१२ (१२.१६)	अजा-१.९२, अज- ३.८४, विजाअ- ०.४८, भजब-०.४०, भजक-०.५६, भजड- ०.३२, विमाप्र-०.३२, इमाव-२.७२, आदुघ-१.६०	२ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी , २ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१७	१३ (१२.९२)	अजा-२.०४, अज-४.०८, विजाअ- ०.५१, भजब-०.४२, भजक- ०.५९, भजड- ०.३४, विमाप्र-०.३४, इमाव-२.८९, आदुघ-१.७०	२ पदे अजा कायमस्वरूपी, ४ पदे अज कायमस्वरूपी , ३ पदे इमाव कायमस्वरूपी , १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने व १ भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने



२६	२० (१९.७६)	अजा-३.१२, अज- ६.२४, विजाअ- ०.७८, भजब-०.६५, भजक- ०.९१, भजड- ०.५२, विमाप्र-०.५२, इमाव-४.४२, आदुघ-२.६	३ पदे अजा कायमस्वरूपी, ६ पदे अज कायमस्वरूपी , ४ पदे इमाव कायमस्वरूपी , ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी व १ पद भज(ब) कायमस्वरूपी , १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२७	२१ (२०.५२)	अजा-३.२४, अज-६.४८ , विजाअ- ०.८१, भजब-०.६७, भजक- ०.९४, भजड-०.५४ , विमाप्र- ०.५४, इमाव-४.५९, आदुघ-२.७०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ६ पदे अज कायमस्वरूपी , ५ पदे इमाव कायमस्वरूपी , ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी व १ पद भज(ब) कायमस्वरूपी , १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२८	२१ (२१.२८)	अजा-३.३६, अज-६.७२ , विजाअ- ०.८४, भजब-०.७०, भजक- ०.९८, भजड-०.५६, विमाप्र- ०.५६, इमाव-४.७६, आदुघ-२.८०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ६ पदे अज कायमस्वरूपी , ५ पदे इमाव कायमस्वरूपी , ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी व १ पद भज(ब) कायमस्वरूपी , १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२९	२२ (२२.०४)	अजा-३.४८, अज- ६.९६, विजाअ- ०.८७, भजब-०.७२, भजक- १.०१, भजड-०.५८, विमाप्र- ०.५८, इमाव-४.९३, आदुघ-२.९०	३ पदे अजा कायमस्वरूपी, ७ पदे अज कायमस्वरूपी , ५ पदे इमाव कायमस्वरूपी , ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी व १ पद भज(ब) कायमस्वरूपी , १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३०	२३ (२२.८०)	अजा-३.६०, अज-७.२० , विजाअ- ०.९०, भजब-०.७५, भजक- १.०५, भजड-०.६०, विमाप्र- ०.६०, इमाव-५.१०, आदुघ-३.०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ७ पदे अज कायमस्वरूपी , ५ पदे इमाव कायमस्वरूपी , ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी व १ पद भज(ब) कायमस्वरूपी , १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३१	२४ (२३.५६)	अजा-३.७२, अज-७.४४ , विजाअ- ०.९३, भजब-०.७७, भजक-१.०८ , भजड-०.६२ , विमाप्र-०.६२, इमाव-५.२७, आदुघ-३.१०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ८ पदे अज कायमस्वरूपी , ५ पदे इमाव कायमस्वरूपी , ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी व १ पद भज(ब) कायमस्वरूपी , १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३२	२५ (२४.३२)	अजा-३.८४, अज-७.६८ , विजाअ- ०.९६, भजब-०.८०, भजक- १.१२, भजड-०.६४ , विमाप्र- ०.६४, इमाव-५.४४, आदुघ-३.२०	४ पदे अजा कायमस्वरूपी, ८ पदे अज कायमस्वरूपी , ५ पदे इमाव कायमस्वरूपी , ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी व १ पद भज(ब) कायमस्वरूपी , १ पद भज(ड) कायमस्वरूपी व १ पद विमाप्र कायमस्वरूपी.

अनुसूची-ई

रायगड

(अजा-१२%,अज-९%,विजाअ-३%,भजब-२.५%,भजक-३.५%,भजड-२%,विमाप्र-२%,  
इमाव-१९%,आदुघ-१०%,अराखीव-३७%)

पद संख्या	६३ % आरक्षणा नुसार आरक्षित पदे	आरक्षणाच्या टक्केवारी नुसार येणारी प्रवर्गनिहाय पदे	अभिप्राय
१	०	०	आरक्षण अधिनियम कलम ३ (१) (घ) मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू नाही.
२	१ (१.२६)	अजा-०.२४, अज- ०.१८,विजाअ- ०.०६, भजब-०.०५, भजक- ०.०७,भजड- ०.०४,विमाप्र-०.०४ इमाव-०.३८, आदुघ-०.२०	प्रथम अजा,त्यानंतर बिंदुनामावलीच्या क्रमानुसार अज,विजा(अ),भज(ब),इमाव,भज(क), आदुघ,भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३	२ (१.८९)	अजा-०.३६, अज- ०.२७,विजाअ- ०.०९, भजब-०.०७५, भजक- ०.१०,भजड- ०.०६,विमाप्र-०.०६ इमाव-०.५७, आदुघ-०.३०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब), भज(क) ,भज (ड) इमाव, आदुघ व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
४	३ (२.५२)	अजा-०.४८, अज- ०.३६,विजाअ- ०.१२, भजब-०.१०, भजक- ०.१४,भजड- ०.०८,विमाप्र-०.०८ इमाव-०.७६, आदुघ-०.४०	१ पद अजा/अज आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,१ पद इमाव व आदुघ या क्रमाने आळीपाळीने
५	३ (३.१५)	अजा-०.६०, अज- ०.४५,विजाअ- ०.१५, भजब-०.१२, भजक- ०.१७,भजड- ०.१०,विमाप्र-०.१० इमाव-०.९५, आदुघ-०.५०	१ पद अजा व अज या क्रमाने आळीपाळीने, १ पद विजा(अ),भज(ब),भज(क), भज(ड) व विमाप्र क्रमाने आळीपाळीने,१ पद इमाव व आदुघ या क्रमाने आळीपाळीने
६	४ (३.७८)	अजा-०.७२, अज-०.५४, विजाअ- ०.१८, भजब-०.१५, भजक- ०.२१,भजड- ०.१२,विमाप्र-०.१२, इमाव-१.१४, आदुघ-०.६०	१ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद अजा व अज या क्रमाने आळीपाळीने , १ पद विजा(अ),भज(ब) व आदुघ या क्रमाने आळीपाळीने,१ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
७	४ (४.४१)	अजा-०.८४, अज-०.६३ ,विजाअ- ०.२१, भजब-०.१७, भजक-०.२४ ,भजड-०.१४ ,विमाप्र-०.१४ इमाव-१.३३, आदुघ-०.७०	१ पद इमाव कायमस्वरूपी, १ पद अजा व अज या क्रमाने आळीपाळीने , १ पद विजा(अ),भज(ब) व आदुघ या क्रमाने आळीपाळीने,१ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
८	५ (५.०४)	अज-०.९६, अज-०.७२ ,विजाअ- ०.२४, भजब-०.२०, भजक-०.२८ ,भजड-०.१६ ,विमाप्र-०.१६ इमाव-१.५२, आदुघ-०.८०	२ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद अजा व अज या क्रमाने आळीपाळीने , १ पद विजा(अ),भज(ब) व आदुघ या क्रमाने आळीपाळीने,१ पद भज(क), भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने



९	६ (५.६७)	अजा-१.०८, अज- ०.८१, विजाअ- ०.२७, भजब-०.२२, भजक- ०.३१, भजड- ०.१८, विमाप्र- ०.१८, इमाव-१.७१, आदुघ-०.९०	२ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज व विजा(अ या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(ब) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद आदुघ , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१०	६ (६.३०)	अजा-१.२०, अज-०.९० , विजाअ- ०.३०, भजब-०.२५, भजक-०.३५ , भजड- ०.२०, विमाप्र- ०.२०, इमाव-१.९०, आदुघ-१.००	२ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज व विजा(अ या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(ब) व भज(क) या क्रमाने आळीपाळीने, १ पद आदुघ , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
११	७ (६.९३)	अजा-१.३२, अज- ०.९९, विजाअ- ०.३३, भजब-०.२७, भजक-०.३८ , भजड-०.२२ , विमाप्र-०.२२, इमाव-२.०९, आदुघ-१.१०	२ पदे इमाव कायमस्वरूपी, १ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१२	८ (७.५६)	अजा-१.४४, अज-१.०८ , विजाअ- ०.३६, भजब-०.३०, भजक-०.४२ , भजड- ०.२४, विमाप्र-०.२४, इमाव-२.२८, आदुघ-१.२०	२ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१३	८ (८.१९)	अजा-१.५६, अज-१.१७ , विजाअ- ०.३९, भजब-०.३२, भजक-०.४५ , भजड-०.२६ , विमाप्र-०.२६, इमाव-२.४७, आदुघ-१.३०	२ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१४	९ (८.८२)	अजा-१.६८, अज- १.२६, विजाअ- ०.४२, भजब-०.३५, भजक-०.४९ , भजड-०.२८ , विमाप्र- ०.२८, इमाव-२.६६, आदुघ-१.४०	३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१५	९ (९.४५)	अजा-१.८०, अज-१.३५ , विजाअ- ०.४५, भजब-०.३७, भजक-०.५२ , भजड-०.३० , विमाप्र-०.३०, इमाव-२.८५, आदुघ-१.५०	३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(क) , भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१६	१० (१०.०८)	अजा-१.९२, अज- १.४४, विजाअ- ०.४८, भजब-०.४०, भजक-०.५६ , भजड- ०.३२, विमाप्र-०.३२, इमाव-३.०४, आदुघ-१.६०	३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पद अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, १ पद आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी , १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
१७	११ (१०.७१)	अजा-२.०४, अज-१.५३ , विजाअ- ०.५१, भजब-०.४२, भजक- ०.५९, भजड- ०.३४, विमाप्र-०.३४, इमाव-३.२३, आदुघ-१.७०	३ पदे इमाव कायमस्वरूपी, २ पदे अजा कायमस्वरूपी, १ पद अज कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी , १ पद विजा(अ) व भज(ब) या क्रमाने आळीपाळीने , १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने



२६	१६ (१६.३८)	अजा-३.१२, अज- २.३४, विजाअ- ०.७८, भजब-०.६५, भजक- ०.९१, भजड- ०.५२, विमाप्र-०.५२, इमाव-४.९४, आदुघ-२.६	५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, २ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२७	१७ (१७.०१)	अजा-३.२४, अज-२.४३, विजाअ- ०.८१, भजब-०.६७, भजक- ०.९४, भजड-०.५४, विमाप्र- ०.५४, इमाव-५.१३, आदुघ-२.७०	५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे अजा कायमस्वरूपी, २ पदे अज कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२८	१८ (१७.६४)	अजा-३.३६, अज-२.५२, विजाअ- ०.८४, भजब-०.७०, भजक- ०.९८, भजड-०.५६, विमाप्र- ०.५६, इमाव-५.३२, आदुघ-२.८०	५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
२९	१८ (१८.२७)	अजा-३.४८, अज- २.६१, विजाअ- ०.८७, भजब-०.७२, भजक- १.०१, भजड-०.५८, विमाप्र- ०.५८, इमाव-५.५१, आदुघ-२.९०	५ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३०	१९ (१८.९०)	अजा-३.६०, अज-२.७०, विजाअ- ०.९०, भजब-०.७५, भजक- १.०५, भजड-०.६०, विमाप्र- ०.६०, इमाव-५.७०, आदुघ-३.०	६ पदे इमाव कायमस्वरूपी, ३ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३१	२० (१९.५३)	अजा-३.७२, अज-२.७९, विजाअ- ०.९३, भजब-०.७७, भजक-१.०८ , भजड-०.६२, विमाप्र-०.६२, इमाव-५.८९, आदुघ-३.१०	६ पदे इमाव कायमस्वरूपी, ४ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) व विमाप्र या क्रमाने आळीपाळीने
३२	२१ (२०.१६)	अजा-३.८४, अज-२.८८ , विजाअ-०.९६, भजब-०.८०, भजक- १.१२, भजड-०.६४ , विमाप्र- ०.६४, इमाव-६.०८, आदुघ-३.२०	६ पदे इमाव कायमस्वरूपी, ४ पदे अजा कायमस्वरूपी, ३ पदे अज कायमस्वरूपी, ३ पदे आदुघ कायमस्वरूपी, १ पद भज(क) कायमस्वरूपी, १ पद विजा(अ) कायमस्वरूपी, १ पद भज(ब) कायमस्वरूपी, १ पद भज(ड) कायमस्वरूपी व १ पद विमाप्र कायमस्वरूपी